

January 29, 2024

Corporate Relationship Department

BSE Limited

Pheeroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort,

Mumbai 400 001

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No.- 'C' Block, G Block

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai – 400 051

Scrip Code: 531595 Scrip Code: CGCL

Sub.: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 (the "Listing Regulations") – Newspaper Publication

Dear Sir/ Madam,

Pursuant to Listing Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of extract of the Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2023 published in the following newspapers on January 29, 2024:

- i. Business Standard (English); and
- ii. Mumbai Lakshadeep (Marathi)

You are requested to kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, for Capri Global Capital Limited

Yashesh Bhatt Company Secretary & Compliance Officer Membership No: A20491

Encl.: As above

Modernising laws to strengthen India: PM

Announces approval of ₹800 crore for Supreme Court's expansion

BHAVINI MISHRA

New Delhi, 28 January

he government was modernising laws to suit the present context and the legislation will further strengthen tomorrow's India, Prime Minister Narendra Modi said at the diamond jubilee celebration of the Supreme Court on Sunday. Modi also stressed that Indian citizens had a right to "ease of justice" and the apex court was the primary medium to ensure that.

Pointing to accessibility of justice, he recalled saying earlier that there was a need to give orders in simple languages. "Justice needs to be seen to be done. Breaking from our colonial past, our government has passed the Bharativa Nyaya (Second) Sanhita, 2023, Bharatiya Nagarik Suraksha (Second) Sanhita. 2023, and the Bharativa Sakshva (Second) Bill, 2023," he said, referring to the three new criminal justice laws.

"It is important to ensure that the transition to the new laws from the ones dating back to hundreds of years is smooth. In this regard, we have already started training and capacity building work for government employees," the PM said, while urging the Supreme Court to work towards building the capacity of other

He also stated that a strong judiciary will serve as the foundation for an evolved India and emphasised that the Jan Vishwas Bill was a step taken to reduce unnecessary burden on the judiciary. "An empowered judicial system is a part of 'Viksit Bharat'. The government is working continuously and taking many decisions to form a trusted judicial system. The Jan Vishwas Bill is a step in this direction."

The Bill proposes to amend 183 provisions to be decriminalised in 42 central Acts administered by 19 ministries/departments.

Modi also noted that India's first woman judge of the Supreme Court, Justice M Fathima

Beevi, was recently given the Padma Bhushan. Inaugurating the diamond jubilee year of the Supreme Court — it had its first sitting on January 28, 1950 — Modi said a country's justice system is guided by the Supreme Court. "It is for us to ensure that the accessibility to justice reaches every corner of this country. With this thought, the third phase of e-courts was approved. The sanctioned amount for the third phase is four times more than the second phase of e-courts."

He also talked about the central government's commitment to improving the physical infrastructure of the judiciary, adding that since 2014 it had allocated more than ₹7,000



CJI D Y Chandrachud presents a memento to PM Narendra Modi during the diamond jubilee celebration of the Supreme Court in New Delhi on Sunday

Rule of Lord Ram was source of inspiration for Constitution makers: Modi

Prime Minister Narendra Modi on Sunday asserted that the rule of Lord Ram was a source of inspiration for the Constitution makers, noting his, Sita's and Lakshman's pictures adorned the pages of the Constitution.

In the first Mann Ki Baat broadcast of this year. Modi said the consecration ceremony at the Ram temple in Ayodhya brought people across the country together, making visible the collective strength of the country."And that is why on January 22 in Ayodhya I had talked about 'Dev to Desh' and 'Ram to Rashtra'," he said.

"Everyone's feeling is the same, everyone's devotion is the same. Ram is in everyone's words, Ram is in everyone's heart," Modi said.

In his broadcast, he urged young voters to register themselves so that they could exercise their franchise and lauded the growing participation of people in voting at a time when many countries in the world are seeing a downward trend, "Nearly 45 per cent votes were cast in the first national elections in 1951-52, and the percentage has been going up while the number of electorate has surged to 960 million "he said.

crore for this purpose. In the Union Budget last year, the government had announced the allocation of ₹7,000 crore for the third phase of the e-courts project — four times more than the previous allocation of ₹1,670 crore.

Underlining the need for physical infrastructure for access to justice, he announced that a fund of ₹800 crore had been approved for the expansion of the Supreme Court building and other facilities. "We have given our

approval of ₹800 crore for the expansion of the Supreme Court building. Now just hope that no one comes with a petition stating that it is useless spending like what happened during the Central Vista construction," he said in a lighter vein.

The Prime Minister also launched several initiatives of the apex court such as the Digital Supreme Court Reports (Digi SCR), Digital Courts 2.0, and a new website for the court.

CJI calls for 'culture of professionalism'

'We are also on the

verge of opening a

war room equipped

with technology that

monitor judicial data

of the entire country

would enable the

Supreme Court to

in realtime'

New Delhi, 28 January

Chief Justice of India (CJI) D Y Chandrachud has said the "adjournment culture" should give way to a "culture of professionalism" in court. He was speaking as part of the ceremonial bench that sat on Sunday to mark 75 years of the Supreme Court.

"First, we must emerge out of the adjournment culture to a culture of professionalism. Second, we have to ensure that the length of oral arguments does not interminably delay judicial outcomes. Third, the legal profession must provide a level playing field for firstgeneration lawyers — men, women, and others from marginalised segments

who have the will to work and the potential to succeed. And fourth. let us begin the conversation on long vacations and whether alternatives such as flexitime for lawyers and judges are possible," he said.

The CJI also said that the present constitutional safeguards did

not suffice to maintain the independence of the judiciary. "The Constitution entrenches several institutional safeguards for an independent judiciary such as a fixed retirement age and a bar against the alteration of the salary of judges after their appointment. However, these constitutional safeguards are not in themselves sufficient to ensure an independent judiciary." He explained that an independent judiciary meant one that was insulated from the executive and legislative branches, while also having judges free of human bias.

The CJI said the Supreme Court was soon going to migrate its digital data to a safe, secure, and sovereign cloud, in what would be a shot in the arm for the information technology set-up of the court. 'Cloud storage would ensure privacy, integrity, high availability, and secure accessibility of Supreme Court's domain

"We are also on the verge of opening a war room equipped with technology that would enable the Supreme Court to monitor judicial data of the entire country in realtime by using the National Judicial Data Grid (a database) and iJuris, both of which are informationsharing platforms for the district judiciary. iJuris has been launched by the Supreme Court to monitor statistics of vacancies and infrastructure relating to the district judiciary," he added.

The CJI also talked about how the legal profession was traditionally a domain of elite men.

"Times have changed. Women, traditionally underrepresented in the profession, now constitute 36.3 per cent of

the working strength of the district judiciary. In the recruitment examination for junior civil judges conducted in several states, Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Chhattisgarh, Delhi. Pradesh. Himachal Karnataka, Madhya Pradesh, Maharashtra, Odisha, Rajasthan,

Sikkim, Pradesh, Uttar Uttarakhand, more than 50 per cent of the selected candidates were women. In the Supreme Court of India, we hire law clerks-cum-research associates to assist the judges, out of which 41 per cent candidates are women this year,"

Chief Justice Chandrachud pointed out that prior to 2024 only 12 women were designated as "senior advocates" in the history of the Supreme Court over the last 74 years. "Last week, the Supreme Court designated 11 women coming from different parts of the country as senior advocates at one selection. Our legitimacy will endure from the inclusion of diverse sections of the population in our system. Therefore, we need to make more efforts to bring different sections of the society into the legal profession," he said.

Ram temple can survive biggest quake, say scientists

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 28 January

The Ayodhya Ram temple, which has been drawing devotees in huge numbers, is designed to withstand the biggest earthquake that occurs once in 2,500 years.

CSIR-Central Building Research Institute (CSIR-CBRI) Roorkee conducted a series of scientific studies of the Ayodhya site, including geophysical characterisation, geotechnical analysis, foundation design vetting, and 3D structural analysis and design.

"The scientific study was done to ensure the structural safety of the temple for the maximum considered earthquake, equivalent to a 2,500year return period," Debdutta Ghosh, a senior scientist at CSIR-CBRI, told PTI.

Ghosh and Manoiit Samanta, coordinators of the Centre of Excellence for Conservation of Heritage Structures at CSIR-CBRI, led the teams in reviewing the foundation design and monitoring, conducting 3D structural analysis and design of the temple. The pair was guided by CSIR-CBRI Director Pradeep Kumar Ramancharla and his predecessor N Gopalakrishnan.

Ghosh said the geophysical characterisation process involved a multi-channel analvsis of surface waves to estimate primary wave velocity, along with electrical resistance tomography to identify anomalies, water saturation zones and water tables.

These findings served as crucial inputs for a site-specific response for underground probes and estimation of seismic design parameters, he said. The CSIR-CBRI also vetted soil investigation schemes, foundation design parameters. excavation schemes and recommendations for foundation and structure monitoring.

Personal Finance **Insight Out**



Personal Finance. **Monday to Saturday**

To book your copy, sms reachbs to **57575** or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

January 27, 2024

CÁPRI GLOBAL

CAPITAL LIMITED

CIN: L65921MH1994PLC173469 Regd.Office: 502. Tower-A. Peninsula Business Park, Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai - 400013. e-mail: investor.relation@capriglobal.in, Website : www.capriloans.in Tel No. - +91 22 40888100 Fax No. - +91 22 40888170

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months period ended December 31, 2023

(₹ in millions)										
			Quarter endec	ı	9 Months p	Year ended				
Sr. No.	Particulars	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from operations (Net)	6,050.42	5,572.09	3,848.03	16,633.31	10,093.86	14,633.4			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	892.27	860.21	482.46	2,591.24	1,898.53	2,682.8			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	892.27	860.21	482.46	2,591.24	1,898.53	2,682.8			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	679.76	652.37	374.16	1,968.18	1,397.57	2,046.5			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	669.68	664.33	187.89	1,954.28	1,383.88	2,015.0			
6	Equity Share Capital	412.47	412.31	351.67	412.47	351.67	412.3			
7	Other equity						35,242.			
8	Earnings per share (not annualised for quarter)									
	Basic (Rs.)	3.30	3.16	2.13	9.55	7.95	11.			
	Diluted (Rs.)	3.27	3.13	2.10	9.48	7.86	10.			

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and

(₹ in millions)									
			Quarter ended	k	9 Months p	eriod ended	Year ended		
Sr. No.	Particulars	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from operations (Net)	4,760.52	4,439.97	3,012.41	13,125.30	7,874.40	11,439.72		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	680.78	636.12	236.08	1,890.93	1,315.98	1,898.85		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	680.78	636.12	236.08	1,890.93	1,315.98	1,898.85		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	513.07	477.17	178.01	1,419.72	932.24	1,415.37		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	505.37	483.22	105.33	1,406.38	924.57	1,395.69		
6	Equity Share Capital	412.47	412.31	351.67	412.47	351.67	412.31		
7	Other equity						33,292.81		
8	Earnings per share (not annualised for quarter)								
	Basic (Rs.)	2.49	2.31	1.01	6.89	5.30	7.65		
	Diluted (Rs.)	2.47	2.30	1.00	6.84	5.24	7.56		

The above consolidated and standalone financial results of the Company have been reviewed and recommended Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on January 27, 2024.

The consolidated and standalone financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs and have been reviewed by the statutory auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of Quarterly Results, filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.capriglobal.in.

On behalf of the Board of Directors For Capri Global Capital Limited Raiesh Sharma Managing Director DIN:00020037



IRDAI Registration No.: 149 dated May 22, 2012

Registered Office: Development House, 24, Park Street, Kolkata - 700 016

Corporate Office: Unit No. 1B & 2B, 2nd Floor, Equinox Business Park, Tower - 3, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070

Toll Free No.: 1800 266 3202, CIN: U66000WB2009PLC136327, Customer Support: customercare@magma-hdi.co.in, Website: www.magmahdi.com

FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED DECEMBER 31, 2023

/=E	1	alda	,

		Three months ended			ths ended	Year ended	
SI. No.	Particulars	December 31, 2023	December 31, 2022	December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations (Note 1)	86,946	70,476	2,19,015	1,87,472	2,58,829	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Item)	(5,373)	(8,679)	(8,605)	(23,847)	(28,735	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Item)	(5,373)	(8,679)	(8,605)	(23,847)	(28,735	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Item)	(4,457)	(8,676)	(7,269)	(23,844)	(28,717	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax and Other Comprehensive Income (after Tax)] (Note 2)	NA	NA	NA	NA	N	
6	Paid-up Equity Share Capital	26,930	21,122	26,930	21,122	24,66	
7	Reserves (exclude Revaluation Reserve)	603	531	603	531	57	
8	Securities Premium Account	1,07,885	67,173	1,07,885	67,173	92,09	
9	Net Worth	96,916	62,537	96,916	62,537	86,10	
10	Paid up Outstanding Debt	30,002	10,009	30,002	10,009	10,00	
11	Outstanding Redeemable Preference Share	-	-	-	-		
12	Debt Equity Ratio (No. of times)	0.31	0.16	0.31	0.16	0.1	
13	Earnings Per Share (of ₹ 10 /- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic	(1.70)	(4.37)	(2.77)	(12.01)	(14.2	
	2. Diluted	(1.70)	(4.37)	(2.77)	(12.01)	(14.2	
14	Capital Redemption Reserve	_	_	_	_		
15	Debenture Redemption Reserve	_	-	-	_		
16	Debt Service Coverage Ratio (No. of times)	(21.28)	(38.31)	(11.67)	(35.11)	(31.8	
17	Interest Service Coverage Ratio (No. of times)	(21.28)	(38.31)	(11.67)	(35.11)	(31.80	

1. Total Income from operations represents Gross Written Premium (GWP).

2. The Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to Insurance Companies in India.

The above is an extract of the detailed format of quarterly and year to date Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly and year to date Financial Results are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.magmahdi.com).

For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to Stock Exchange (BSE) and can be accessed on www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors

Rajive Kumaraswami Managing Director & CEO DIN 07501971

Place: Mumbai Date : January 25, 2024









PUBLIC NOTICE

Vly clients, SMT. ASHA BABAN GAITONDE AND MR. PARAG BABAN GAITONDE intends to sale lat No. 78, 5th Floor, D-3 Wing, D Type, Shreeji ower CHSL, Anand Park, Near Shreeran ociety, Thane (W) 400601. BABAN SHRINIVA GAITONDE was owner of the above said flat BABAN SHRINIVAS GAITONDE died intestate on 07.01.2016. Thus my client (1) SMT. ASHA BABAN GAITONDE (Wife) and (2) MR. PARAG BABAN GAITONDE (Wife) and (2) MR. PARAG BABAN GAITONDE (Son) are only legal heirs of Late BABAN SHRINIVAS GAITONDE. Apart from these legal heirs if any hese legal heirs, if any person has any clain over the right, title, share and/or interest in the foresaid flat then he/she should contact m rithin 14 days from the date of issue of th notice. If no claims/objections are receive regarding the share of the deceased in the oresaid flat within prescribed period then will be deemed that there are no other leg neirs of Late BABAN SHRINIVAS GAITOND

Date: 29/01/2024 (Adv. Shital Kadam Chavai Add.: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chowk, Kalwa, Thane-400605

PUBLIC NOTICE

My client, MR. PRAKASH CHANDER KEWALRAMANI intend to sale Flat No.704, 7th Floor in Building No. A-17, HAPPY VALLEY HOUSE PHASE III (A17-A20) CHSL, Chitalsar Manpada, Thane (W) 400610. My client MR. PRAKASH CHANDER KEWALRAMANI and his mother S MT. KAVITA C HA ND ER KEWALRAMANI were joint owner of the above said flat. My clients mother KAVITA CHANDER KEWALRAMANI died intestate on 08.09.2023 and my client's father CHANDER (alias CHANDERLAL, alias CHANDUBHAI) KEWALRAMANIalso died on 18.06.1976. My client MR. PRAKASH CHANDER CHANDER KEWALRAMANI (Younger Son) are only legal heirs of Late KAVITA CHANDER KEWALRAMANI.

Apart from these legal heirs, if any person has an claim, over the right, title, share and/or interest i the aforesaid flat then he/she should contact m within 14 days from the date of issue of this notice If no claims/objections are received regarding the share of the deceased in the aforesaid flat within rescribed period then it will be deemed t legal heirs of Late KAVITA CHANDE KEWALRAMANI except the above persons

Date: 29/01/2024 (Adv. Shital Kadam Chavar Add.: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chowk, Kalwa, Thane-400605

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझ्या अशिलांनी दकान क्र.२, ओम समाधान कोहौसोलि., चंदावरकर रोड, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ ही जागा श्रीमती सुविधा आर. प्रभु यांच्याकडून दिनांक १२.०५.२०२२ रोजीचे करारनामा अंतर्गत खरेदी केले आहे. ओम समाधान कोहौसोलि यांच्याद्वारे वितरीत दिनांक १२.०९.१९९७ रोजीचे फोलिओ क्र.२४ असलेले अनुक्रमांक ११६ ते १२० धारक भागप्रमाणपत्र क्र.२४ हरवले आहे. माझ्या अशिलांनी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दुकान किंवा भागप्रमाणपत्राबाबत काही दावा, अधिकार किंवा हक असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात त्यांचे दावा/आक्षेपाबाबत संपुर्ण माहिती विकलांकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे. अन्यथा सदर सोसायटीद्वारे दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. मुळ भागप्रमाणपत्र जर कोणासही सापडल्यास कृपया विकलांच्या पत्त्यावर आण्न द्यावे.

सही/- बिपीन वोर वकील उच्च न्यायालय ६३. कैलाश अपार्टमेंट बिल्डिंग नं.३. ४था मजला, राम बाग लेन, विजय सेल्सच्या मागे, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. मोबा.:९८२०४९५२०६/९९८७०५१८०५ ईमेल:advocatebipinvora@gmail.com ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०१.२०२४

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री. अजित लखन झा यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.५०२ त्वा मजला, डी विंग, साई श्रद्धा कॉम्प्लेक्स रजिस्टेशन गल्लीजवळ. सर्या नगर. कात्रप. बदलापर x२१५०३ महाराष्ट्र या जागेकरिताचे भागप्रमाणप हरवले आहे आणि सार्ड श्रद्धा कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी. कात्रप बदलाप यांच्याकडे सदर भागप्रमाणपत्राकरिता दय्या प्रमाणपत्र वितरणासाठी खालील स्वाक्षरीकर्त्यांनी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सद गगप्रमाणपत्राबाबत दावा असल्यास त्यांनी फ्लॉ मालक श्री. अजित लखन झा, फ्लॅट क्र.२०८ २रा मजला, राधा कृष्णा अपार्टमेंट, प्रिय टॉवरजवळ. मरबी गाव. सेक्टर-१९. खारघर-४१०२१०, नवी मृंबई येथे आजच्या तारखेपासून े दिवसात लेखी कलवावे अन्यथा सदा फ्लॉ मालक द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय करतील.

श्री. वासिम आर. खाः वकील उच्च न्यायालर ५-फायरडस अपार्टमेंट कंपाऊंड, न्यु हॉल रोड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७० मोबा.:९८६७७००२०९ दिनांक: २९.०१.२०२४ ठिकाण: मुंबई

जाहिर नोटिस

दस्त ऐवज हरवणे बाबत सार्वजनिक सचना ह्या जाहिरातीव्दारे कळविण्यात येते की मी श्रीमती शीला एम. पाटकर निवास सप्तरांृगी को. ऑ. हाऊ. सोसा. फ्लॅट ०४ एम. के. मार्ग कलानगर वांद्रे (पूर्व ४०००५१)

माझे मूळ शेअर सर्टिफिकेट गहाळ झालेले आहे. त्याबाबत मी ता. २७/१०/२०२३ रोजी खेरवाडी पोलीस स्टेशन वांद्रे (पू) येथे तऋार नोंदवली आहे. जर कोणाला हे सर्टिफिकेट सापडले तर वरील पत्त्यावर अगर

मोबा नं. ८८७९०२२२५८ कृपया कळवावे.

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या वतीने सर्व संबंधितांना येथे सचना देण्यात येत आहे की. सोसायटीचे सदस्य श्री. भपेंट कांतिलाल गोरपापडीवाला हे त्यांची सून श्रीमती निपा सचिन <mark>गोरपापडीवाला</mark> यांच्यासह फ्लॅट क्र.<mark>एच</mark>-४०३, ४था मजला, सुमेर नगर नं.२ कोहौसोलि. स्वामी विवेकानंद रोड, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९२ या जागेचे संयुक्त अधिकार, शेअर अधिकार प्राप्त आहेत. तसेच दिनांक १४.११.२०१२ रोजीचे प्रमाणपत्र क्र.४२ धारक सोसायटीचे सदस्यत्वसुद्धा त्यांना आहे.

सदर श्री. भुपेंद्र कांतिलाल गोरपापडीवाल यांचे मुंबई येथे दिनांक ३०.०४.२०१५ रोजी निधन[े] झाले. **श्री. सचिन भुपेंद्र गोरपापडीवाला** यांनी सोसायटीकडे दिनांक २०.०८.२०२१ रोजी नोंदणीकत मक्तत करारनामाच्या आधारावर त्यांच्या नावे मयताचे अधिकार हस्तांतरणासाठी सोसायटीकडे विनंती केली आहे.

मयताचे शेअर्समध्ये हित असणाऱ्या जर कोणासही दावा किंवा आक्षेप करावयाचा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आजपासन **१५ दिवसात** कळवावे. तथापि नंतर कोणताही पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही आणि त्यांचे अर्ज विचारात घेतले

सही/- वकील दक्षा एम. शाह सी/७०३, शुभ शांती कॉम्प्लेक्स, एम.जी. रोड, डहाणुकरवाडी, कांदिवली (प.) मुंबई-४०००६७

दिनांकः २९.०१.२०२४

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नरेंद्र राजाराम चव्हाण, वय ६२ वर्षे, आधारकार्ड क्र.४६९२ ५३२७ ०५३१, पॅन क्र.:एबीएमपीसी९७६७बी, मालमत्ता पत्त खोली क्र.ए-१४, सी शेल कोहौसोलि., प्लॉट क्र.८० आरएससी-०७. गोराई(१). गणेश मंदिराजवळ. बोरिवल पश्चिम), मुंबई-४०००९२ यांच्या मालकीची मालमत्त आहे. पुढे नमुद करण्यात येत आहे की, सदर मालमत्त मुळत: शोभना एन. ताकवल्य यांना देण्यात आली होर्त सदर खोली श्री. नरेंद्र राजाराम चव्हाण यांनी आवश्यव कायदेशीर दस्तावेज करुन खरेदी केली होती. जर को व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत दावा, अधिकार, हक्क, हित मागणी असल्यास त्यांनी सदर जाहिरात प्रकाशन तारखेप १४ दिवसात कळवावे.

ठिकाण: मुंबई सही/- वकील चेतन याद ापोवन, माधव धाम, हनुमान मंदिराच्या मागे, मालाड (पुर्व), पश्चि पनगर, मुंबई-४०००९७. संपर्कः ९९६९६३४९२९

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS
that Late K. L. Krishnan was owner of Flat
No. B-2/23, 1" Floor, J.P. Nagar (Virar)
C.H.S. Ltd., Kofrad, Virar (West), Dist,
Palghar - 401301 and was bonafide member
of society ie. J. P. Nagar Virar CHS. Ltd'.
That said K. L. Krishnan died on 11.01.2018
at Mumbal and his wife Seetha Krishnan
also died on 13/08/2018 at Mumbal, leaving
behind them, three sons namely Mr. K.
Narayan, Mr. Kalyan Krishnan &
Mr. Venkatesh Krishnan as their only legal
heirs to use, acquire and inherit the said flat
as owners thereof. That said Late K. L.
Krishnan died without making any nomination and after his death, his two sons i.e Mr. Kalyan Krishnan & Mr. Venkatesh Mr. Kalyan Krishnan & Mr. Venkater Krishnan have given their free consent and NOC by executing Affidavit Cum NOC dated 28.12.2023 to transfer the said flat alongwith its membership to and in favour of my client Mr. K. Narayan is in use, occupation and in possession of the said flat as sole owner thereof

thereof. Any person / party / legal heirs / representativ having any adverse claim or interest over the said Flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained.

Place: Mumbai Date: 29.01.2024

Raghunandan D. Tripath

Advocate High Court

Ragnunanuan D. 1119aur Advocate High Cour Contact at : Chhabinath Pandey Compound Navpada Marol Naka Andheri (East), Mumbai - 400059 Mo: 9224678198

जाहीर सूचना

माझे अशील श्री. अजयकमार पी. विजन यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात ये आहे की. यनिट/गाळा क्र.२. तळमजला. क्षेत्रफळ ७९४ चौ.फु., दिवाण ॲण्ड सन्स इंडस्ट्रीयल इस्टेट नं.७ म्हणून ज्ञात इमारत, एस.क्र.३०, ३१, ३४ व ३५, गाव नवघर, तालुका वसई, जिल्हा पालघर य जागेबाबत अधिकाराची मी चौकशी करीत आहे. माझे अशिलांनी नमूद केले आहे की, सदर युनिट/ गाळाबाबतचे पुढील दस्तावेज मुळ स्वरुपात त्यांच्य ताब्यात नाहीत. ते हरवले असन माझ्या अशिलांनी बृहन्मुंबई पोलीस ठाणे येथील संबंधित पोलीस ठाण्यात दिनांक १९.०१.२०२४ रोजी लापता तक्रार क्र.९१९६/२०२४ अंतर्गत नोंद केली आहे. अ. बस्सीन इंडस्टीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि पंकज जयंतीलाल शाह यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०९.११.१९८६ रोजीचा मूळ करारनामा जर कोणा व्यक्तीस उपरोक्त करारनामा हरविलेबाबत विक्री, बक्षीस, वारसाहक, तारण, अदलबदल अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत ॲड. अनुष्का आर. वनमाळी यांच्याकडे कळवावेत अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲडव्होकेट अनुष्का आर. वनमाळी वकील उच्च न्यायालय

ए/ ०७, २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट, हॉटेल रसोईच्या वर, वसई रोड (प.)-४०१२०२. दिनांक: २९.०१.२०२४ ठिकाण: वसई

CÁPRI GLOBAL

सीआयएन: L65921MH1994PLC173469 . नोंदणीकृत कार्यालय : ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३. र्ड-मेल : investor.relation@capriglobal.in. संकेतस्थळ : www.capriloans.in दुरध्वनी क्रमांक : +९१ २२ ४०८८८१०० फॅक्स : +९१ २२ ४०८८८१७०

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आणि नऊमाहीच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निकालांचा सारांश

(रु. दशलक्षात

							(4
			संपलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	39.97.7073	३०.०७.२०२३	39.97.7077	39.99.7073	39.97.7077	38.03.2023
ж.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न	६,०५०.४२	५,५७२.०९	३,८४८.०३	१६,६३३.३१	१०,०९३.८६	१४,६३३.४५
?	निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व)	८९२.२७	८६०.२१	४८२.४६	२,५९१.२४	१,८९८.५३	२,६८२.८३
ş	निव्वळ नफा/तोटा कालावधीकरिता करपूर्व अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात	८९२.२७	८६०.२१	४८२.४६	२,५९१.२४	१,८९८.५३	२,६८२.८३
8	निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता करपश्चात, अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात	६७९.७६	६५२.३७	३७४.१६	१,९६८.१८	१,३९७.५७	२,०४६.५३
ц	एकूण सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता ज्यात नफा / तोटा कालावधीकरिता करपश्चात आणि अन्य सर्वंकष उत्पन्न करपश्चात यांचा समावेश आहे	६६९.६८	६६४.३३	१८७.८९	१,९५४.२८	१,३८३.८८	२,०१५.०८
ξ	इकिटी समभाग भांडवल	४१२.४७	४१२.३१	३५१.६७	४१२.४७	३५१.६७	४१२.३१
b	अन्य इक्रिटी						३५,२४२.३२
۷	प्रति समभाग अर्जन तिमाहीसाठी वार्षिकीकृत नाही						
	मूळ (रु.)	3.30	३.१६	7.83	9.44	७.९५	११.०६
	डायल्यटेड (रु.)	3.70	3.83	2.80	9.86	35.0	१०.९४

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आणि नऊमाहीच्या अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निकालांचा सारांश

							(रु. दशलक्षात)
			संपलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२३	30.09.2023	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
ж.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न निव्वळ	४,७६०.५२	४,४३९.९७	३,०१२.४१	१३,१२५.३०	৬,८७४.४०	११,४३९.७२
2	निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व)	६८०.७८	६३६.१२	२३६.०८	१,८९०.९३	१,३१५.९८	१,८९८.८५
ş	निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता करपूर्व अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात	६८०.७८	६३६.१२	२३६.०८	१,८९०.९३	१,३१५.९८	१,८९८.८५
Х	निव्वळ नफा / तोटा कालावधीकरिता करपश्चात, अपवादात्मक बाबी / विशेष बाबी पश्चात	५१३.०७	४७७.१७	१७८.०१	१,४१९.७२	९३२.२४	१,४१५.३७
ч	एकूण सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता ज्यात नफा / तोटा कालावधीकरिता करपश्चात आणि अन्य सर्वंकष उत्पन्न करपश्चात यांचा समावेश आहे	५०५.३७	४८३.२२	१०५.३३	१,४०६.३८	९२४.५७	१,३९५.६९
ξ	इकिटी समभाग भांडवल	४१२.४७	४१२.३१	३५१.६७	४१२.४७	३५१.६७	४१२.३१
b	अन्य इकिटी						३३,२९२.८१
۷	प्रति समभाग अर्जन तिमाहीसाठी वार्षिकीकृत नाही						
	मूळ (रु.)	२.४९	7.38	१.०१	६.८९	4.30	७.६५
	डायल्यटेड (रु.)	2.86	2.30	१.००	६.८४	4.28	७.५६

- अपवादात्मक बाबी नफा तोटा पत्रकात भारतीय अकौंटिंग स्टॅंडर्डच्या नियमानुसार ऍडजेस्ट करण्यात आले आहेत.

२७ जानेवारी २०२४

१. वरील प्रमाणे नमद केलेले कंपनीचे स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकाल यांचा अंकेक्षण समितीने आढावा घेतला असून त्यांची शिफारस केली आहे आणि त्यांना कंपनीच्य संचालक मंडळाने दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तयार करण्यात आलेली एकत्रित आणि स्वतंत्र वित्तीय निकाल हे इंडियन अकौंटिंग स्टॅंडर्झ्स जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय

यांनी अधिसूचित केले आहेत त्यांच्या अनुसार असून त्यांचा कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी आढावा घेतला आहे. वरील प्रमाणे नमूद केलेला सारांश हा बीएसई लिमिटेड आणि एनएसइ लिमिटेड यांच्याकडे सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स नियम २०१५ च नियम ३३ अनुसार सादर करण्यात आली आहेत, त्या वित्तीय निकालांचा सारांश आहे. तिमाही निकालांची विस्तृत वित्तीय पत्रके बीएसई आणि एनएसई यांची संकेतस्थव www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.capriglobal.in येथे उपलब्ध आहेत.

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड यांच्या करित

राजेश शर्मा डीआयएन : ०००२००३७

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सुचना

मी देवानंद सुंदरशेठ गांधी राहणार २०/ब/११ नेत्रावती नागरी निवारा सह गृह संस्था , प्लॉट नंबर ०६ ,जन ए.के. वैद्य मार्ग ,गोरेगाव (पूर्व) मुंबई- ४०००६५ याद्वारे जाहीर करतो की नेत्रावती नागरी निवारा सह गृ नंस्था, प्लॉट नंबर ०६ ए.के. वैद्य मार्ग , गोरेगाव (पूर्व मंबई– ४०००६५ येथील सदनिका क्रमांक २०/ब / क्षेत्रफळ ३४९.१७ चौ फूट कारपेट मा. जिल्हाधिका मंबई उपनगर यांचे कडील आदेश दिनांक नुषः - उपनगर - पाप - फाडाल - जादरा - दिनाका २८/१२/२०२० नुसार मला हस्तांतरित करण्यात आली आहे. मूळ सदनिका हि, मागासवर्गीय प्रवर्गातील असून मला सामान्य प्रवर्गात हस्तांतरित करण्यात आलेली आहे पदर सदनिका माझ्या वैयक्तिक अडचणीमळे योग्य किंमत आल्यास मला विकायची आहे. त्याकरिता मागास प्रवर्गातील (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती. भटक्या जमाती/ इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागवित आहे . सबब. शासन. महसल व वनविभाग यांचेकडीत निर्णय दिनांक १/६/२०१५ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मागास प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी आजपासून ३० दिवसांत त्याच्या जातीच्या दाखल्यासह अध्यक्ष / सचिव नेत्रावती नागरी निवारा सह गृह संस्था, गोरेगाव (पुर्व) मुंबई यांचेकडे लेखी अर्ज सादर करावा .

सदनिका धारकाचा तपशिल सदिनका धारकाचे नाव : देवानंद सुंदरशेठ गांधी. सदनिका धारकाचा पत्ता : २०/ब/११

नेत्रावती नागरी निवारा सह गृह संस्था , प्लॉट नंबर ०६ ,जन ए.के. वैद्य मार्ग , गोरेगाव (पूर्व) मुंबई- ४०००६५. सदनिका क्र. २०/ब/११ दुरध्वनी क्र. :९८२१५१३४९१

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नाव सुनिल अमबुरले- ९८२१६७५९१७ (अध्यक्ष) मनोहर जाधव– ९८६९०५३९४३(सचिव) संस्थेचा पत्ता : २०/ब/०१, नेत्रावती नागरी निवारा सह गृह संस्था , प्लॉट नंबर ०६ ,जन ए.के वैद्य मार्ग , गोरेगाव (पूर्व)

दुरध्वनी क्रमांक : ९८२१६७५९१७,

दिनांक : २९.०१.२०२४ स्थान :मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client **Gitendra** Gangwar, Residing at Flat No. 03, Mithun, Sector – 2, Shrishti Complex, Mira Road (E), Dist: Than 401107, is one of the legal heirs of the deceased Mrs. Kiran Lata Gangwar, who was the sole proprieto of M/s. Rachna Valuers & Surveyors The other legal heirs of the deceas nave decided to release their shares & nterest in the assets & values of M/s Rachna Valuers & Surveyors. Hence ny client is in the process of applyin or the transfer of shares membership with title in the capital a terest of the deceased, Mrs. Kirar Lata Gangwar for the property as nentioned in the Schedule hereunder If anybody has any claim, right, title o nterest in the said property or anybody has any objections to the ransfer of shares, interest & title with respect to the said property, should ntimate the same to the undersigne within **15 Fifteen Days** from the date o the publication of this Notice. If an bjections or claims are not received within aforesaid period, then my clien shall presume that there is no objection or claim for the transfer of shares nterest & title with respect to the said property and my client shall proceed for he transfer of shares, interest & title with respect to the same. Any objection aised after the given time shall not be

SCHEDULE OF THE PROPERTY: Shop No. B/10 of New Delite Apartments CHS Ltd., situated or Chandavarkar Road, Borivali (W) Mumbai – 400092.

Dipak Trivedi (Advocate) Flat No. 003, Nityanand Nagar C-1 C.H.S. Ltd., Opp. Gaurav Galaxy Complex, Near St. Paul School, Mira Road (E), Dist. Thane - 401107 Place:Mira Road. Date:29.01.2024

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्री. राहुल अरविंव सानखोलकर यांच्याकडे खालील अनसची नमूद केलेले फ्लॅट व शेअर्सचे अधिकार असन सदर फ्लॅट व शेअर्स विक्री व हस्तांतर करण्याचे

नियोजिले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर सदर फ्लॅट व शेअर्सबाबत मालकांमार्फत दावा असल्यास किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाचा आक्षेप, दावा अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी सर्व आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा) दिवसात** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणताही दावा. मागर्ण किंवा आक्षेप अस्तित्वात नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत आणि आमचे अशील सदर फ्लॅट व शेअर्स विक्री व हस्तांत पुर्ण करण्याची प्रक्रिया करतील.

सदर फ्लॅट व शेअर्सची अनुसुची

निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.२, क्षेत्रफळ सुमारे ४९५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, नुकुमार को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि हणून ज्ञात इमारत क्र.ए-७, दयालदास रोड विलेपार्ले पुर्व, मुंबई-४०००५७, जमीन अंतिम न्लॉट क्र.१८५, गाव विलेपार्ले, तालुका अंधेरी मंबई उपनगर जिल्हा तसेच सदर सोसायटीदारा वितरीत अनुक्रमांक १०५१ ते १०५५ (दोन्हीसह) असलेले सदस्य नोंद क्र.६६ चे तरासरी रु.२५०/- असलेले रु.५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स

आज दिनांकीत २९ जानेवारी, २०२४ मे. दिवेकर भागवत ॲण्ड कं.करिता वकील व सॉलिसिटर्स

पत्ता: सी-१०२, ठोसर हाऊस हनुमान क्रॉस रोड क्र.१, विलेपार्ले (पुर्व) मंबई-४०००५७ ई-मेल:office@divekarbhagwat.com

PUBLIC NOTICE

the instructions of my client that Smt. USHA HEMANT SHAH has applied for transfer of membership and title, interest to the society in respect of flat premises having address at Flat No. 2 on Ground Floor, Sonargran Co-operative Housing Society Ltd., 53/54 Laxman Mhatre Road, Dahisar (West) Mumbai - 400 068, which was purchased by my client's father-in-law Late M INDRÁVADAN TRIBHUVANDAS SHAF and holding Share Certificate 36 bearing distinctive No. 36 to 40. Whereas M INDRAVADAN TRIBHUVANDAS SHAF was died & by his Will dated 11/04/2013 transferred abovementioned flat in equally (i.e. 25%) between Late Smt. SAGUNA INDRAVADAN SHAH (mother-in-law of my client), late Smt. RAJKUMARI H INDRAVADAN SHAH (Husband of my client) and my client Smt. USHA HEMANT SHAH and now other remaining shareholders other than my client were expired and my client was only remainin legal heir of above named joint owners in respect of abovementioned flat premises Therefore my client has applied for membership and transfer of their shares & interest (i.e. 75%) in her name to the society.

Therefore any person/s having any claim title or interest of any nature whatsoever in the above said flat premises and with regard to mortgage, by gift lease inheritance, Exchange, Charge, lien, trust, easement, attachment or otherwise howsoever should intimate thei objections, if any, in writing within 14 days from the publication on under mentioned my address of this notice to failing which the claim of the such person/s, if any wil deemed to have been waived and / or abandoned for all intents and purpose.

AJIT A. SALVI, Advocate 15, Anuja Apt. A Wing, 2nd Floor, Kastur Park, Borivali (West), Mumbai- 400 092. : 29/01/2024 Place : M

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर.:०२२-४००८१५७२, वेबसाईट: http://www.shriramhousing.in.

नौंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. **शाखा कार्यालयः** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३.

परिशिष्ट-४-ए

SHRIRAM

HOUSING FINANCE

(नियम ८(६) ची तरतूद पहा)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायक्केशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड**कडे तारण/अधिभारीत असलेल्य खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा **वास्तविक ताबा श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर **जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर** विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/तारणकर्ताचे नाव	१३(२) मागणी सूचना तारीख व रकम	आरक्षित मुल्य (रु.) व बोली वाढविणे	इसारा रकम ठेव (इरठे) तपशील	लिलावाची तारीख व वेळ	संपर्क व्यक्ती व निरीक्षण तारीख
१. श्रीमती जया ताराचंद सुधार कर्जदार/ कर्जदार	दि.१०.१०.२०२३ रोजी देय	रु.१७,०५,६००/-	इरठे रक्कम खाली नमुद	२९	सुनित पाटील
पत्ताः इमारत क्र.६/२०६, कृष्णा ग्रीन लॅण्ड पार्क, कासारवाडवली रोड, ठाणे - ४००६०७.	कर्ज खाते क्र. एचएलएलएचटीएचएनई	(रुपये सतरा लाख पाच हजार सहाशे फक्त)	केलेल्या खाते तपशिलानुसार	फेब्रुवारी २०२४	आणि मोबाक्र.
तसेचः फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, हिल क्रेस्ट अपार्ट, ममदापूर, तालुका कर्जत - ४१०१०१.	००००८७८ अंतर्गत रक्कम	बोली वाढविणे	आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात जमा करावी.	वेळ:	९९३०१४८६०७
तसेचः ओमकार इन्क्राप्रोजेक्ट्स- मालक श्रीमती जया ताराचंद सुधार यांच्याद्वारे	रु.१९,६९,६०३/- (रुपये एकोणीस लाख एकोणसत्तर	रु.२०,०००/- आणि अधिकाधिक	बँक नाव: ॲक्सिस	स.११.०० ते	सुनिल मानेकर मोबा क्र. ८९९९३४४८९७
पत्ताः इमारत क्र.६/२०६, कृष्णा ग्रीन लॅण्ड पार्क, कासारवाडवली रोड, ठाणे - ४००६०७.	हजार सहाशे तीन फक्त) जमा करावी.	इसारा रकम ठेव	बँक लिमिटेड, शाखाः वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स, मुंबई	दु.१.०० वा.	आणि अशफाक पटका
२. श्रीमती ताराचंद जी सुथार सह-कर्जदार/सह-अर्जदार	मागणी सूचना दिनांक	(इरठे)(रु.)	-		मोबा क्र. ९८१९४१५४७७
पत्ताः इमारत क्र.६/२०६, कृष्णा ग्रीन लॅण्ड पार्क, कासारवाडवली रोड, ठाणे - ४००६०७.	१२.१०.२०२३	रु.१,७०,५६०/- (रुपये एक लाख सत्तर	बॅक खाते क्र.: चालु खाते		101101100
तसेचः फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, हिल क्रेस्ट अपार्ट, ममदापूर, तालुका कर्जत - ४९०१०१.		हजार पाचशे साठ फक्त)	क्र९११०२००१३२२०३१५ आयएफएससी कोडः युटीआयबी००००२३०		मालमत्ता निरीक्षण तारीखः २६ फेब्रुवारी
ताबा दिनांक व ताबाचा प्रकार		इरठे सादर करण्याची अंतिम तारीख	युटाञावबारररर		२०२४, वेळ:
२६ डिर्सेबर २०२३ - वास्तविक ताबा वास्तविक ताबा		२८ फेब्रुवारी २०२४			स.११.००वा. ते
ज्ञात अधिभार अज्ञात		वेळ: स.१०.०० ते सायं.५.०० वा.			दु.१.००वा.
	——————————————————————————————————————	_			

मालमत्तेचे वर्णन

फ्टॅंक्र.४०४, क्षेत्रफळ सुमारे २९.६८ चौ.मी. कारपेट क्षेत्र, ४था मजला, हित क्रेस्ट अपार्टिसेंट म्हणून ज्ञात इमारतीत, संबंधीत जिमन सर्वे क्र.१७५, प्लॉट क्र.२२, गाव-ममदापूर, तालुका-कर्जत, जिल्हा-गयगद आणि उप-निबंधक कर्जन यांच्या कार्यक्षेत्रात येथील मर्व भाग व खंड

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म, प्रशिक्षण आणि इतरांसाठी शीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या http://shriramhousing.in/e-auction Residential या वेबसाइटला भेट देऊ शकतात

सरफायसी कायदा २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना:

तारणकर्ता/कर्जदारांना लिलावापूर्वी पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची शेवटची संधी दिली जाते, असे न झाल्यास वरील वेळापत्रकानुसार सुरक्षित मालमत्ता विकल्या

तारणकर्ता/कर्जदारांना मालमत्तेच्या आत असलेल्या सर्व जंगम वस्तू परत घेण्याची विनंती आहे. टिप: कृपया लक्षात ठेवा की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्तांना स्पीड/नोंदणीकृत पोस्टाने विक्री सूचना जारी करणार आहे. जर ते कोणत्याही पक्षाकडून प्राप्त झाले नाही तर, विक्री नोटीसचे हे प्रकाशन सेवा पर्यायी पद्धती म्हणून मानले जाऊ शकते.

ठिकाण : ममदापुर, कर्जत दिनांक: २९.०१.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्म लिमिटेड

यान एन्टरप्रायझेस लि.

(पुर्वीची क्रॉउन दुर्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: दुकान १०, पीएल–२२, लखनीस डॉल्फिन, सेक्टर–१३, नविन पनवेल, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र–४१०२०६. सीआयएन:एल६३०४०आरजे१९८९पीएलसी००४९४२, ई-मेल:finance@yaanenterprises.com, वेबसाईट:www.yaanenterprises.com ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहँवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

		एकमेव						
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
9.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२५४.०६	२७.९८	89.30	390.92	939.28	288.00	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
	साधारण बाबपूर्व)	૨ ૧.૪૪	9.80	9.28	38.00	२.८१	\\ \ .८७	
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
1	साधारण बाबनंतर)	२९.४४	9.80	9.28	38.00	२.८१	Ę. ८ ७	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
1	साधारण बाबनंतर)	२०.५५	9.04	0.00	२३.८६	9.८५	Ę. 3 0	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर							
1	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२०.५५	9.04	0.00	२३.८६	9.८५	Ę. 3 0	
ξ.	समभाग भांडवल	३१०.००	390.00	३१०.००	390.00	390.00	390.00	
IJ.	राखीव व अधिक्य (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	_	-	49.८८	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	मूळ	0.६६	0.03	0.03	0.00	0.0६	0.20	
	सौमिकृत	0.६६	0.03	0.03	0.00	0.0६	0.20	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपराक्त त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.yaanenterprises.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्वये यान एन्टरप्रायझेस लि. (पुर्वीची क्रॉउन टुर्स लिमिटेड) सही / - रणजीत सोमन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१७१४४३०

दिनांक: २७.०१.२०२४ ठिकाण: मुंबई